

Date: August 23, 2021

To, **BSE Limited,**P.J. Towers,
25th Floor, Dalal Street,
Fort, Mumbai-400 001

Scrip Code: 504028

<u>Subject: Newspaper Advertisement - Notice of 60th Annual General Meeting, Remote-E Voting Information, Record Date and Book Closure, etc.</u>

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and 47 of Securities And Exchange Board Of India (Listing Obligations And Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of newspaper advertisement issued regarding Notice of 60th Annual General Meeting of the Company scheduled to be held on September 13, 2021 at 12:00 Noon through Video Conferencing (VC)/ Other Audio-Visual Means (OAVM), including details with respect to remote e-voting information, record date and book closure.

The notice was published in Financial Express (English Daily) and Navakal (Marathi Daily) (including e-editions).

Kindly acknowledge the receipt of the same.

For GEE Limited

Shivani Sharma Company Secretary & Compliance Officer



Wagle Industrial Estate,
Thane 400 604, Maharashtra, India
P: +91-02225820619 | F: +91 22 2582 8938
W: www.geelimited.com

CIN: L99999MH1960PLC011879

KALYAN PLANT Plot No. B-12 MIDC, Kalyan Bhiwandi Road, Saravli, Kalyan 421311, Thane, Maharashtra, India P: +91 25 2228 0358/281176/90 F: +91 25 2228 1199 E: geeho@geelimited.com



a प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या

आगमनानंतर साबुदाण्याची खीर मिश्री घालून तयार केली पाहिजे आणि तो प्रसाद

म्हणून लक्ष्मीला दाखवायला पाहिजे नंतर

तो सर्वांनी ग्रहण केला पाहिजे ज्याने

धनाच्या आगमनाचे मार्ग खुलून जातात.

हनुमानाच्या मंदिरात हनुमानाच्या समोर

चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा आणि

a प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री १५ ते २०

मिनिट चंद्राकडे एकटक लावून बिघतल्याने

हनुमान चालीसाचा पाठ करावा.

जातकाच्या डोळ्यांची ज्योत वाढते.

मुळ स्थान

वांद्रे (ट)

हावडा जं

वांद्रे (ट)

पाटणा जं.

वांद्रे (ट)

सहारसा जं

इंदोर जं

पाटणा जं.

मुळ स्थान

वांद्रे (ट)

a पौर्णिमाच्या

ट्रेन क्र.

०९०१७

०९२७३

०२९१३

०९३१४

09328

०९३२२

ट्रेन क्र.

04302

दिवशी

a प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी

मुख्य दारावर आंब्याच्या पानांनी तयार

तोरण लावल्याने घरातील वातावरणात

a प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी

हळदीत थोडे पाणी घालून घरातील मुख्य

दारावर ॐ आणि स्वस्तिक काढायला

शिवमंदिरात रात्री जाऊन शिवलिंगाजवळ

दिवा लावायला पाहिजे आणि ॐ रुद्राय

पर्यंत

अधिसूचीत

24.04.2028

28.02.2028

३०.०८.२०२१

०१.०९.२०२१

२९.०८.२०२१

38.06.2028

३०.०८.२०२१

08.08.2028

26.06.2028

३०.०८.२०२१

विस्तारीत

08.08.2028

02.09.2028

06.09.2028

०५.०९.२०२१

09.09.2028

08.08.2028

03.09.2028

08.09.2028

०६.०९.२०२१

विस्तारित फेऱ्यांच्या तारखा

२८.०८.२०२१, ०४.०९.२०२१

आणि ११.०९.२०२१

२७.०८.२०२१, ०३.०९.२०२१

मतदान") दंऊ

<u> शयाचे कांमकाज</u>

दें. ०३ सप्टेंबर,

केले असल्यास

शुक्रवार, दि. ०३ आयडींवर विनंती

प्रिलेले। असेल। ते

गतदानाची सुविधा

nited.com येथे

आणि कोणत्याही

न सदस्यांकरिता

युजर मॅम्यूअलचा

ायही shares@

च्या वापरासंबंध

या आदेशानुसार

न गहींत

ा सुरू होईल.

दिवशी

पोणिमाचे उपाय

एरवाद्या

शुभता येते.

पाहिजे.

पश्चिम रेल्वेद्वारे पुढील सूचनेपर्यंत विविध

गंतव्यस्थानवर उत्सव विशेष ट्रेन्सच्या

५ फेऱ्यांचा विस्तार करीत आहे

गंतव्यस्थानक

वांद्रे (ट)

पाटणा जं

वांद्रे (ट)

सहारसा जं

वांद्रे (ट)

इंदोर जं.

पाटणा जं

इंदोर जं.

गंतव्यस्थानक

गोरखपुर

फ्रिक्वेन्सी

साप्ताहिक

साप्ताहिक

साप्ताहिक

साप्ताहिक

साप्ताहिक

द्वि-साप्ताहिक

द्वि-साप्ताहिक

साप्ताहिक

साप्ताहिक

पर्यंत

अधिसूचीत

२१.0८.२०२१

२०.०८.२०२१

ग्रिष्मकालीन विशेष ट्रेनच्या ६ फेऱ्यांचा विस्तार

पौर्णिमेच्या

नम: मंत्राच जप करा.

शिवामूट अखड मूग

श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी आपल्याला शिवलिंगावर एक मूठ अरवंड मूग व्हायचे आहेत. श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगावर मूग वाहिल्याने आपल्या जीवनातील सर्व अडचणी, त्रास, समस्या दूर होतात. जर आपले महत्वाचे कार्य पूर्ण होत नसेल, वारंवार त्या मध्ये अडथळे येत असल्यास शिवलिंगावर अखंड मूग वाहिल्याने भगवान शिवशंकर जलद प्रसन्न होऊन आपले राहिलेले काम पूर्ण करतात.





आज रक्षाबंधन आहे. भावा-बहिणीच्या अतूट नात्याचे प्रतिक म्हणजे रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. भावाच्या दीर्घायुष्याची देवाकडे प्रार्थना करत या दिवशी बहीण भावाला रारवी बांधते. भाऊ आणि बहिणींसाठी हा दिवस महत्त्वाचा असतो. हिंदू पंचांगानुसार २१ ऑगस्टला संध्याकाळी ६ वाजून १० मिनिटांपासून ते २२ ऑगस्टला संध्याकाळी ५ वाजून १ मिनिटांपर्यंत असेल. यावेळी रारवीच्या दिवशी भद्रा काळ असणार नाही.

या दिवशी देवालाही राखी बांधली जाते. देवाला राखी बांधल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. कोणत्या देवाला कोणत्या रंगाची राखी बांधायची हे पुढे दिले आहे. गणपती- गणपतीला लाल रंगाची राखी बांधल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतील. यामुळे घरात सुख आणि समृद्धी येते.श्री शंकराला राखी बांधल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

हनुमानाला लाल रंगाची राखी बांधल्याने कुंडलीतील मंगळाचा प्रभाव कमी होतो आणि शक्ती-बुद्धी प्राप्त होते, असे म्हटले जाते. श्रीकृष्णाला या दिवशी राखी बांधल्याने ते

माजी मंत्री संजय राटोड यांना दिलासा यवतमाळ पोलिसांकडून क्लीनचीट

महिलेने केलेल्या आरोपाप्रकरणी माजी मंत्री संजय राठोड यांना यवतमाळ क्लीनचीट मिळाली नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आपल्याकडे गैर मागणी केल्याचा आरोप एका महिलेने केला पोलिसांनी केलेल्या होता.याप्रकरणी तपासात असे आढळून आले की पोलिसांना पाठवण्यात आलेल्या अर्जामध्ये महिलेच्या पतीचे नाव चुकीचे दिले आहे. तसेच त्या अर्जावरील सही अर्जात नमुद केलेल्या महिलेची नाही. त्यामुळे सदर महिलेची राठोड यांच्याविषयी काहीही तक्रार नाही, असं पोलिसांनी सपष्ट केले आहे. विशेष चौकशी पथकाने केलेल्या चौकशी अंती माजी मंत्री व आमदार संजय दुलीचंद राठोड यांच्याविरुद्ध करण्यात आलेला तक्रार अर्ज महिलेने स्वतः या अर्जामध्ये ज्या

महिलेच्या नावाचा वापर करण्यात आहे. अर्जावरील सही त्या महिलेची नाही. महिलेच्या पतीचे नावसुद्धा चुकीचे टाकलेले आहे. त्यामुळे महिलेच्या नावाने पाठवलेला अर्ज खोटा आहे. महिलेची आमदार संजय दुलीचंद राठोड यांच्याविषयी काही तक्रार नाही. नमूद महिलेच्या नावाने कुणीतरी खोडसाळपणे स्पीडपोस्टाने हा तक्रार अर्ज केल्याचे निष्पन्न झालेले आहे. अर्जात नमुद केलेल्या महिलेचा व महिलेच्या कुटुंबाचा तक्रार अर्जाशी काहीएक संबंध नाही, असे यवतमाळचे एसपी दिलीप पाटील यांनी सांगितले आहे.संजय राठोड यांच्याविरोधात एका महिलेने काही दिवसांपूर्वी यवतमाळ पोलिसांकडे पोस्टाने एक पत्र पाठवले होते. या तक्रार पत्रात संजय राठोड यांनी माझ्याकडे शरीरसुखाची मागणी केली आहे, असे आरोप करण्यात आले होते. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती

गौतम अदानीला मोटा हादरा आयपीओला सेबीची मनाई

मुंबई - अदानी उद्योग समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांना आज सेबीने मोठा हादरा दिला. त्यांच्या समूहातील अदानी विल्मर लिमिटेडच्या आयपीओला मनाई केली. अदानी समूहाची चौकशी सुरू असल्यामुळे सेबीने आयपीओला बंदी घातली आहे. भारतातील आघाडीचे उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहातील अदानी विल्मर लिमिटेड या कंपनीने आयपीओ काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी सेबीकडे रीतसर अर्ज केला होता. परंत सेबीने त्यांना आयपीओ काढण्यास बंदी घातली आहे. सर्वसाधारणपणे सेबीने परवानगी दिल्यावर खुल्या बाजारातून आयपीओच्या मदतीने कंपन्यांना भाग भांडवल उभारता येते. मात्र सेबीने अदानी विल्मरला बंदी घातल्यामुळे हा गौतम अदानी यांना हादरा समजला जातो. अदानी समूहातील काही कंपन्यांची चौकशी सुरू आहे. केंद्र सरकारने ही माहिती संसदेत दिली होती. अदानी समहाच्या कंपन्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. त्याविषयी त्यांची चौकशी सुरू आहे.

आणखी एका ज्वेलर्सची हत्या ठाण्यातील बेपत्ता असलेल्या ज्वेलर्स भरत जैन यांचा मृतदेह आढळून आल्यामुळे

दिवसा ढवळ्या दोन

लुटमार करत त्याची

धारदार शस्त्राने हत्या

केल्याची धक्कादायक

घटना घडली आहे.

साक्षी ज्वेलर्स असे

या दुकानाचे नाव

आहे. आज सकाळी

दकानात प्रवेश करत

गिन्हाईक असल्याची

बतावणी केली.

सुमारास

जैन

११ च्या

दकानाचे

किशोर

अज्ञात

एका

दुकानात

आरोपींनी

शिरून

सोनाराच्या

विलेपार्ले प्रेमगर एस आर ए सहकारी गहर्तिमाण अंज्ञ्था मर्यादित इर्ला टॅंक प्रेमनगर विलेपार्ल (पश्चिम) मुबंई - ४०००५६ संस्थेच्या सभासदांची वर्षिक सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्सफरिन द्वारे शनिवार दिनांक 04.09.2021 रोजी दपारी 12 .00 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. तकि ञर्त जभाञहांनी आएल्स एकच निवासी किंवा ऑफिस ठिकाणावरू मोबाईल किंवा संगणकाद्वारे सभेस खळबळ उडाली सहभागी व्हावे. सभेस सहभार्ग आहे. हे प्रकरण होण्यासाठीची तिंक व्हाट्सअँपद्वारे /एस एम एस द्वारे सर्व सभासदांना पाठविण्यात ताजे असताना येर्डल . तसेच संस्था कार्यालयाचे नोटीस नालासोपारा बोर्डावर सुध्दा नमूद करण्यात येईल . पश्चिमे कडील सचिव स्टेशन परिसरात सही/-

विलेपार्ले प्रेमनगर एस आर ए सहकारी गृहर्निमाण संस्था मर्यादित

जाहीर सुचना

मध्य रेल्वे टॅक्सच्या देखभालीकरिता

संकीर्ण पी.वे कामे

क्रार्यालय, माटुंगा, मुंबई - ४०००१९. **ई-**निविदा सूचना क्र.: आरआर/पीआर/ डब्ल्युसी/१५९२/२०२१-२२/०९/आरटी. **कामाचे नाव:** माटंगा आणि परेल वर्कशॉपमध्ये टॅक्सच्या देखभालीकरिता संकीर्ण पी.वे कामे **परिमाणः** कामाच्या व्याप्तीनुसार आणि निविदा १२ महिन्यांकरिता नियोजित. **निविदा बंद** ण्याचा / उघडण्याचा दिनांक आणि वेळ दि. १५.०९.२०२१ रोजी १२.०० वाजेपर्यंत. निविदा तपशील आणि निविदा प्रपत्र वेबसाईट www.ireps.gov.in येथे उपलब्ध आहेत. निविदा वेबसाईटद्वारे फक्त ई-निविदा स्वरुपात रेलमबत हेल्पलाईन १३९

आणि१०.०९.२०२१ संबंधित विशेष ट्रेन्सच्या थांबे आणि वेळेच्या तपशिलासाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in वर भेट द्या. ज्यांच्याकडे कन्फर्म तिकीट असेल केवळ त्याच प्रवाशांना या विशेष ट्रेन्समधून प्रवार करण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशाना चढताना, प्रवास आणि गंतव्य स्थानकावर पोहोचल्यावर कोव्हीट - १९ संबंधीत सर्व नियम आणि एसओपीचे पालन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. ट्रेन क्र. ०९०१७, ०९२७१, ०२९१३, ०९३१३ आणि ०९३२१ चे बुकींग २४.०८.२०२१ पासून आणि ०५३०२ चे बुकींग २३.०८.२०२१ पासून नामित पीआरएस काऊंटर्स आणि आयआरसीटीसी संकेतस्थळावर सुरू होईल. उपरोक्त ट्रेन्स विशेष भाडचावर संपूर्णतः आरक्षित विशेष ट्रेन्स म्हणून धावतील.



पश्चिम रेल्वे www.wr.indianrailways.gov.in

आम्हारा लेईकाक्करां com/WesternR.y आम्हाल कॉम्मोधक्या com/WesternRly

कृपया सर्व आरक्षित तिकीटांसोबत आपले ओळखपत्र सोबत ठेव

SUDITI INDUSTRIES LIMITED Regd.Off: A-2, SHAH & NAHAR INDL.ESTATE, UNIT NO.23/26, LOWER PAREL, MUMBAI-400013. E-mail: cs@suditi.in. Website: www.suditi.in CIN: L19101MH1991PLC063245

NOTICE he meeting of the Board of Directors of the

ompany, scheduled to be held on 20th August 2021 to consider and approve Audited Financials Result of the Company for the quarter and year ended on March 31, 2021, shall stand adjourned due to lack of quorum. Accordingly the adjourned meeting of the Board of Director to consider and approve Audited Financials

नवी मुंबई महानगरपालिका

आरोग्य विभाग

निविदा स्चना क्र.- नम्मपा/आरोग्य/ 167 / 2021/ कामाचे नांव :-कोरोना साथरोगाच्या अनुषंगाने नम्मपाच्या सर्व

रुण्यालयांकरिता सर्जिकल साहित्य PPE Kits खरेदी करणे. कामाची अंदाजीत किंमत - रु.1,87,68,000/-

च स्<u>रिकेट बन्ना कार्यक्रमण कार्यक्री तीच वनी कुञ्चित समाहरा स्टि</u>के कतस्थळ https://organizations-maharashtra.nextprocure.in यावर

सिध्दः करण्यात आनेली आहे:संबंधित निविद्यकारांनी याची नोंदः ह्यावी. ऑनलाईन निविदा सादर करावयाची अंतिम दिनांक 28/08/2021 असताना आरोपींनी ध्याकाळी(=5.30 वाजेपयंत).

ाक-नममपा/जस/जाहिरात/646/2021

वैदयकिय आरोग्य अधिकारी नवी मुंबई महानगरपालिका

पश्चिम रेल्वेद्वारे पुढील सूचनेपर्यंत विविध गंतव्य्रथानवर उत्सव विशेष ट्रेन्सच्या ७ फेऱ्यांचा विस्तार करीत आहे

ट्रेन क्र.	मुळ स्थानक	गंतव्यस्थान	फ्रिक्वेन्सी	पर्यंत अधिसूचीत	पर्यंत विस्तारीत
०२९२९	वांद्रे (ट)	जैसलमेर	साप्ताहिक	२७.०८.२०२१	०३.०९.२०२१
०२९३०	जैसलमेर	वांद्रे (ट)	साप्ताहिक	२८.०८.२०२१	०४.०९.२०२१
०९०२७	वांद्रे (ट)	जम्मू तवी	साप्ताहिक	२८.०८.२०२१	०४.०९.२०२१
०९०२८	जम्मू तवी	वांद्रे (ट)	साप्ताहिक	३०.०८.२०२१	०६.०९.२०२१
०९०५७	उधना जं.	मंडुआधी	साप्ताहिक	२७.०८.२०२१	०३.०९.२०२१
०९०५८	मंडुआधी	उधना जं.	साप्ताहिक	२९.०८.२०२१	०५.०९.२०२१
०९४२४	गांधीधाम जं.	थिरूनेलवेली	साप्ताहिक	३०.०८.२०२१	०६.०९.२०२१
०९४२३	थिरूनेलवेली	गांधीधाम जं.	साप्ताहिक	०२.०९.२०२१	०९.०९.२०२१
०९४५१	गांधीधाम जं.	भागलपूर	साप्ताहिक	२७.०८.२०२१	०३.०९.२०२१
०९४५२	भागलपूर	गांधीधाम जं.	साप्ताहिक	३०.०८.२०२१	०६.०९.२०२१
०९२०५	पोरबंदर	हावडा जं.	द्वि-साप्ताहिक	२६.०८.२०२१	०१.०९.२०२१
०९२०६	हावडा जं.	पोरबंदर	द्वि-साप्ताहिक	२८.०८.२०२१	०३.०९.२०२१
०२९०५	ओखा	हावडा जं.	साप्ताहिक	२९.०८.२०२१	०५.०९.२०२१
०२९०६	हावडा जं.	ओखा	साप्ताहिक	३१.०८.२०२१	०७.०९.२०२१

संबंधित विशेष ट्रेन्सच्या थांबे आणि वेळेच्या तपशिलासाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in वर भेट द्या. ज्यांच्याकडे कन्फर्म तिकीट असेल केवळ त्याच प्रवाशांना या विशेष ट्रेन्समधून प्रवार करण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशाना चढताना, प्रवास आणि गंतव्य स्थानकावर पोहोचल्यावर कोव्हिड - १९ संबंधित सर्व नियम आणि एसओपीचे पालन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

ट्रेन क्र. ०२९२९, ०९०२७, ०९०५७, ०९४२४, ०९४५१, ०९२०५, आणि ०२९०५ चे बुकींग २४.०८.२०२१ पासून नामित पीआरएस काऊंटर्स आणि आयआरसीटीसी संकेतस्थळावर सुरू होईल. <u>ु</u> उपरोक्त ट्रेन्स विशेष भाड्यावर संपूर्णत: आरक्षित विशेष ट्रेन्स म्हणून धाँवतील



पश्चिम रेल्वे

www.wr.indianrailways.gov.in आम्हाला लाईक करा : 🛮 🚹 facebook.com/WesternRly आम्हाला फॉलो करा : 💟 twitter.com/WesternRly

कृपया सर्व आरक्षित तिकीटांसोबत आपले ओळखपत्र सोबत ठेवा



नेखाऐवजी ओरिएंट दुरिझम प्रायव्हेत ध्ये कोणताही बदल नार्ह सही/-यव्हेट लिमिटेडकरिता परिसमा

नाहीर उदघोषणेच्या शेवटून दुसरा

संदर्भित आणि लक्ष देण्याबाबत आहे. सर्व संबंधितांना विनंती आहे व जव्या बाजूचा सेल (परिसमापकाचे नाव च्या खालील) **आधीच्या उल लिमिटेडकरिता परिसमापक** असे वाचावे. प्रसिद्धीच्या इतर सर्व वर्णनांम

दिनांकः २१ ऑगस्ट, २०२१ ओरिएंट दुरिझम प्रा



Sealed Tenders are invited from reputed & well experienced contractor for painting and melamine polish to wooden office furniture at above mentioned address of the Bank.

For More details, Please Visit our website http://www.mscbank.com

Date: 22.08.2021

जीईई लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः प्लॉट क्र. ई-१, रस्ता क्र. ७, वागळे औद्योगिक वसाहत, ठाणे, महाराष्ट्र-४००६०६ +९९-०२२-२५८२९२७७, वेबसाईटः www.geelimited.com ईमेलः sha

घेण्यात येणाऱ्या ६० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसंबंधी माहिती

ओएव्हीएमद्वारे एजीएम) सोमबार, दि. १३ सप्टेंबर, २०२१ रोजी दु. १२.०० बाजता व्हीसी, ोण्यात येणार आहे. एजीएमची सूचना आणि वि.व. २०२०-२१ करिता वार्षि ५ अहवालाच्य गयडीं कंपनीं लेक्ट्रॉनिक प्रती शनिवार, दि. २९ ऑगस्ट, २०२९ रोजी ज्या सदस्यांचे ईमेल ३ डेपॉडिंग्टरी पार्टिसिपन्ट(स) कहे नोंदणीकत आहेत. त्या सर्व सदस्यांना पार्टीवेण्यात आल्या आहेत -आपि। ग्हपून

> हिल्यानुसारः सर्वसाधारण-आणि-विशेष-व्यवसायावरः त्यवि=मतः रजीरमञ्जा-िर्ह इतर जार्गवरून एनएसडीएलच्या ईलेक्ट्रॉनिक मतदान यत्रणंद्वारं ("रिमीट ई-वीकान्यार्थना स्थापना स्थापना

> डलेक्टॉनिक पद्धतीने मतदानादारे केले जार्डल.

्रिमार ई-मतदाम:रावेबार, दि: १२ सप्टेंबर, २०२१ रोजी सार्य, ५.०० वाज बलक्टॉनिक पद्धतीने मतदानाची पात्रता निश्चित करण्याकरिता शुक्रवार,

आणि कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि कट-ऑफ दिनांक म्हणजेच सप्टेंबर, २०२१ रोजी भाग धारण करीत असल्यास, तो खालील ईमेल पाठवून लॉगईन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकेल

ৰ)` helpdesk.evoting@nsdlindia.com क) rntifielpdesk@linkintime.co.in

र स्यांजी) ब्रह्मया जोंड स्याची बरीरे ∙मतदान यंत्रणा

एनएसहीएलद्वारे बंद करण्यात येईल आणि एकदा सदस्यांद्वारे ठरावावर सदस्यास त्यानंतर ते बदल शकणार नाहीत गब्ध करून दिलीं . एजीएममध्ये मतदानाकरिता सुविधा एनएसडीएलच्या ई-मतदानाद्वारे उपव

> देखील एजीएमला उपस्थित राहू शकतात परंतु ते त्यांचे मत पुन्हा देऊ शक ्ज्या व्यक्तीचे नाव कट-ऑफ दिनोंकास सदस्योंच्या नोंदवही किंवा हिपॉझिटर्र येणाऱ्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीमध्ये नोंदविलेले असेल ते रिमोट ई-व

आणि एनएलडीएलची वेबसाईट www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध आहे ांका असल्यास, सदस्यांनी www.evoting.nsdl.com च्या हेल्प सेक्शनमधी मियमिन विचारने जाणारे प्रश्न (एफएक्यूज) आणि सदस्यांकरिना ई-मनदान र वापर करावा किंवा सश्री शिवानी शर्मा. कंपनीच्या कंपनी सेक्रेटरी यांना ईमेल अ geelimited.com येथे संपर्क साधावा. सभेपूर्वी किंवा दरम्यान तंत्रज्ञाना जेणत्याही सहाय्याकरिता, हेल्पलाईन क्रमांक +०२२-२५८२१२७७ येथे संपर्व

(पर्वीची ओरिगंटल वेनीर पोडक्टरम लिमिटेड)

==---न्या एजीएमच्या सचनेमध्ये नमद केलेल्या व्यवसायाचे कामकाज करण्याकरिता ओरिएंटल रेव मिटेड (पूर्वीची ओरिएंडल वेनीर प्रोडक्ट्स लिमिटेड) ('कंपनी') च्या सदस्यांची ३० **वी वार्षिक सर्व**र **'एजीएम'**) मंगळवार; दि. १४ सप्टेंबर; २०२१ रोजी द. ०१.००=भारतीय प्रमाण वेळ ('भा.प्र.वे.') व ("नीजी") / स्वर सह , शामा प्राप्ति ("अपेन्सीवर्गः") को प्रेपाद नेपाद आहे.

एप्रिल २०२० रोजी पारित कॉपोंरेट व्यवहार मंत्रालयादारे दिनांक ०५ मे. २०२०, ०८ एप्रिल, २०२० आणि १३ निपत्रकांसह वाचावयाच्या दिनांक १३ जानेवारी, २०२१ रोजीचे परिपत्रक (एकत्रितरित्य टि १५ जानेवारी २०२ उल्लेखित) आणि सेबीच्या दिनांक १२ मे. २०२० रोजीच्या परिपत्रकासह वाचावयाच्या न पत्ते कंपनी / आरटीए जीच्या परिपत्रकानुसार, वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना, ज्या सदस्यांचे ई-मेर रोजी इलेक्टॉनिक पद्धती डिपॉझिटरी पार्टिसिपन्टसकडे नोंदणीकत आहेत त्यांना दि. २० ऑगस्ट. २०२१ गतविण्यात आली आहे.

ाल सिक्यरिटीज डिपॉझिटर कुपया नोंद घ्यावी की, ही कागदपत्रे कंपनीची वेबसाईट www.orientalrail.com, नॅशन टेडची ('बीएसई') वेबसाईट निमिटेड ('एनएसडीएल')ची वेबसाईट www.evoting.nsdl.com आणि बीएसई लिमि ww.bseindia.com येथे अपलोड करण्यात आली आहेत.

ण आवश्यकता) विनियम कंपनी कायदा, २०१५ च्या कलम ९१ आणि सेबी (सुचिबद्धता दायित्वे आणि प्रकटीकः . ०/. सप्टेंबर, २०२१ । दि. ३१ मार्च, २०२१ रोज नंपलेल्या वर्षाकरिता लाभांश प्रदान करण्याच्या कारणास्तव बंद राहतील.

२०२१ रोजी किंवा त्यानंतर खालील प्रमाणे प्रदान केला जाईल इलेक्टॉनिकःस्वरुपात भाग धारणा करणाऱ्या सर्व लाभार्थी मालकांना. डिपॉझिटरीजदारे य कारणाकरिता मंगळवार वि

यांच्या नोंदवहीमध्ये आहेर हर क्रेन्ट्रेन्ट्रम देश प्रेषण आपि

भावरील लिस्टींग रेग्यलेशन्र ग्रावयाच्या कायद्याच्या कलम रिमोट ई-मतदानाची सविधा ाची ("ई-मतदान") सुविधा

देनांकास मतदानाची सुविधा) सरू होईल आणि सोमवार -मतदान यंत्रणा त्यानंतर ई-

त दिल्यानंतर त्याला/तिल ाणाऱ्या लाभार्थी मालकांच नोंदविलेले असेल. ते रिमोट

मतील आणि कंपनीचा सहस्य ये उल्लेखित प्रक्रियेचे पालन

करण्यात आलेली असल्यामुळे,

ी त्यांचे प्रश्न त्यांचे नाव. डिमॅट

रम्यान ई-मतदानाची सविध ानाद्वारे किंवा एजीएमट

ो देण्यात आनेनी आहे प्रवटीसिंग कंपनी सेक्रेटरी यांना

। आणि एनएसडीएलची वेबसाईट बीएसई लिमिटेड, जेथे कंपनीचे

कुटिनायझर म्हणून तियुक्त केले आहे.

निकाल एजीएम पार पडल्यापासून ४८ तासांमध्ये जाहीर केला जाईल. घोषित के

प्रतिभूती सूचिबद्ध आहेत, तेथे पाठवेल. वर उल्लेखिलेल्या एमसीए परिपत्रकांच्या दृष्टीने, सदस्यांची भौतिक उपस्थिती नामंजूर

३० व्या एजीएममध्ये सदस्यादारे प्रॉक्झीच्या नेमणुकीची सुविधा उपलब्ध नसेल. भागधारक ज्यांना त्यांची मते मांडावयाची असतील/ज्यांना काही शंका असतील. त्यां

नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड, ट्रेड वर्ल्ड, 'ए' विंग, ई-मतदानाबाबत कोणत्याही तक्रारी असल्यास, त्या ट मार्ग, लोअर परेल, मुंबई ४०० ०१३, ईमेल: evoting@nsdl.

> **ठिकाण:** मुंबई दिनांक: २० ऑगस्ट. २०२१

THE MAHARASHTRA STATE CO-OP. BANK LTD., MUMBAI

(Incorporating The Vidarbha Co-op. Bank Ltd.) Scheduled Bank Sir Vithaldas Thackersey Smruti Bhavan, 9, Maharashtra Chamber of Commerce Lane, Fort, Mumbai - 400 001

REQUEST FOR PROPOSAL

Last date of Submission of Tender: 30.08.2021

(Dr. Ajit R. Deshmukh) **Managing Director**

GWELD

सीआयएनः L99999MH1960PLC011879 व्हिडियो कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / इतर दृक्-श्रात्य माध्यमे (ओएव्हीएम)द्वारे

ष्ट्रगा*जस्त्र* हेन्छ्य

ग) एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार सर्वसाधारण आणि विशेष व्यव

२०२१ हा कट-ऑफ दिनांक आहे. एजीएमची सूचना पाठविल्यानंतर कोणा व्यक्तीने कंपनीचे भाग संपादित

31) shares@geelimited.com

अ) मतदानांकरिता उपरोल्लेखित दिनांक आणि वेळेनंतर रिमोट ई

) ज्याः सदस्यांनीः त्यांचेः मतः याआधीचः एजीएमपूर्वीः रिमोष्टः ई-मतदानाद्वारे

मतदानाच्या सूचनांसह एजीएमची सूचना कंपनीची वेबसाईट www.geelii

दिनांकः २२ ऑगस्ट २०२१

ओरिएंटल रेल इन्फ्रास्ट्रक्वर लिमिटेड

सीआयएन: L35100MH1991PLC060686

२०१५ अन्वये, सदस्यांची नोंदवही आणि कंपनीचे भाग हस्तांतरण पुस्तक बुधवार, वि ाळवार, दि. १४ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीची एजीएम आणि जर मंडळाने शिफारस केल्यानसार समभागांवरील अंतिम लाभांश, एजीएममध्ये घोषित

०७ सप्टेंबर, २०२१ रोजी कामकाजाचा वेळ संपेपर्यंत सादर केलेल्या तपशिलानुसार भौतिक स्वरुपात भाग धारणा करणाऱ्या सर्व सदस्यांना. ज्यांची नावे कंपनीच्या सदर मंगळवार, टि. २१९ अप्टेंबर, <u>२०२९ रोजी कामकान्त्राचा वेळ संणणापूर्वी</u> कंपनीकडे दाङ रिघष्टमाधिमंती प्रभावी केल्यानंतर. . हपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) विनियमन, २०१४ चा नियम २०. सर्वसाधारण स

ॲण्ड सेक्रेटरीयल स्टॅण्डर्ड चे विनियमन ४४, प्रत्येकी सुधारणा केल्यानुसार, सह वा १०८ अन्वये कंपनी तिच्या सदस्यांना एजीएममध्ये कामकाज करावयाच्या व्यवसायासंबंधी प्रदान करीत आहे. त्याव्यतिरिक्त, कंपनी एजीएमदरम्यान ई-मतदान प्रणालीद्वारे मतदान प्रदान करीत आहे. सदस्याद्वारे रिमोट ई-मतदानाचा वापर करून तसेच एजीएमच्या र्व एमएसडीएलदारे प्रदान करण्यात आसी आहे: १. रिमोट ई-मतदान शनिवार, दि. ११ सप्टेंबर, २०२१ रोजी (स. १०.०० वा. भा.प्र.वे

दि. १३ सप्टेंबर, २०२१ रोजी (सायं. ०५.०० वा. भा.प.वे.) बंद होईल. रिमोट ई मनदानाकरिता एनएसडीएलदारे बंद करण्यात येईल. सदस्यादारे एकदा ठरावावर म त्यानंतर ते बदलता येणार नाही. ज्या सदस्यांचे नाव सदस्यांच्या नोंदवहीमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे राखण्यात

नोंदवहीमध्ये कट-ऑफ दिनांकास म्हणजेच मंगळवार, दि. ०७ सप्टेंबर, २०२१ रोजी ई-मतदान तसेच एजीएममध्ये ई-मतदानाची सुविधा प्राप्त करण्यास पात्र असतील कोणताही व्यक्ती, ज्याने वार्षिक अहवाल पाठविल्यानंतर कंपनीचे भाग संपादन केले अ बनला असेल आणि कट-ऑफ दिनांकास भाग धारणा करीत असेल त्याने सूचनेमध करून किंवा evoting@nsdl.co.in येथे ईमेल द्वारे विनंती पाठवून कंपनीस कळवादे

ज्या सदस्यांनी रिमोट ई-मतदानाद्वारे त्यांचे मत याआधी दिलेले नसेल ते एजीएमद ("ई-मतदान") वापरू शकतील सदस्य फक्त मतदानाची एकच पद्धत वापरू शकतो, म्हणजेच एकतर रिमोट ई-मतद ई-मतदान यंत्रणेदारे ("ई-मतदान")

जर मतदाराने दोन्ही पद्धतीने मत दिल्यास, ई-मतदानाद्वारे केलेले मतदान पात्र मानले रिमोट ई-मतदान / एजीएममधील ई-मतदानाची प्रक्रिया ३० व्या एजीएमच्या सचनेमध हं-मतवान बोग्प आणि पारवर्शी पड़ते ने आयोजित करण्याकरिता और शिब इसे जासा

लगेचच स्क्रुटिनायझरच्या अहवालासह कंपनीच्या वेबसाईट www.orientalrail.com www.evoting.nsdl.com येथे प्रसिद्ध करण्यात येईल. त्याचवेळी कंपनी तो निकाल

ती त्याच प्रश्न त्याच नात् । डमट व्याना पाचारक ज्याना पाचा ना नाजायनाचा करावारक ज्यान कराव राज्य ज्याना प्राचा <u>शंकरकल दर्भर प्रश्निक कर्मक क्यान कराव त्यान कराव कराव कर्मक क्यान क्यान कराव स्थान कराव त्यान कराव स्थान कराव</u> वावे त्याची कंपनीदारे योग्य उत्तरे दिली जातील.

४ था मजला, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापर co.in, दूरध्वनी क्र. : (०२२) २४९९ ४६०० / १८ ओरिएंटल रेल इन्फ्रास्टक्चर लिमिटेड करिता

्रिसोर्ट ई-मतदान शुक्रवार, दि.-१० सप्टेंबर, २०२१ रोजी स. ९.०० वाजत

प्राप्त करण्यास पात्र असतील.

पायल अगरवाट

N: 07198236

इन्फ्रास्टक्चर

ाजता व्हिडियो

Use only 'mad money' to invest in fads



TRUTH BE TOLD

HARSH ROONGTA

"Should I invest in the Zomato IPO?" Questions like this one have become commonplace as many new age companies queue up to raise money from the stock markets.

Such queries start rising when the market turns bubbly. It is not restricted to the initial public offering (IPO) market. Investors also want to know whether they should invest in Real Estate Investment Trusts (REITs) and Infrastructure Investment Trusts (InvITs). Then there are always the latest investment

Investors with

in any ongoing

so by having a

they can afford

to lose

'mad money'

action should do

allocation-money

need to participate

a compulsive

products from life insurers. The barrage of queries made me think. It seems like another lifetime on March 19, 2020 when I wrote in this column urging investors to be courageous and maintain their asset allocation despite the all-pervasive fear psychosis prevailing then. I advocated a

There was no way anybody could have predicted that this advice would be vindicated so quickly. In less than 18 months, life has turned full circle and investors cannot have enough of equities.

These investment-related queries can divided into three kinds. The first, and the easiest to handle, are the ones regarding the latest investment products from life insurers. Against all odds, some high networth investors still nurse the hope that insurers will offer a beneficial investment product. "Tax-free returns", "safe product", and "not dependent on the stock market" are some of the buzzwords used to market them. We do not waste any time analysing such products since there is no way they can provide both — a safe investment pro-

duct and a decent return - with intermediary commissions and other costs being

The second set of queries relates to the new fixed-income products that have come into the market — REITs, InvITs, and some exotic ones like peer-to-peer (P2P) lending, factoring, and invoice discounting. These are higher-yielding fixed-income products that obviously carry higher risk. On REITs or InvITs, our advice is to take such exposure to the extent your asset allocation allows through appropriate mutual fund schemes. The fund house can analyse the risks involved and spread it across the multiple instruments available in these categories. The other products are still in the "guinea pig" stage and make sense only for large investors with high risk appetite.

Queries around investing in the IPOs of new age companies are the most common nowadays as the frenzy within this market builds up. Most retail investors flit from one IPO to another, assuming that any allotment is akin to winning a small lottery. Ideally, retail investors should invest only

through appropriate mutual fund schemes that invest a part of their corpus in IPOs. The benefits of diversification across many holdings and fund house expertise will help retail investors reduce risks and enjoy the benefits of these investments.

Retail investors should avoid ad hoc investment decisions based on talk in the media. They may score a few victories but

graduated increase in equity allocation. will eventually burn their fingers. When investing remember that "more is less". The fear is that retail investors could be left holding a bunch of stocks valued at much lower than their cost price and may get turned off the stock markets for a long time. It would be much better for them to stick to an asset allocation plan and invest only through mutual funds. Investors who have a compulsive need to participate in any ongoing action should do so by allocating a fixed amount to what is called a "mad money" allocation — money they can afford to lose. This way they can indulge in the market frenzy without jeopardising their entire financial plan.

> The writer heads Fee Only Investment Advisers LLP, a Sebi-registered investment adviser

Go for an electric car if you are a heavy user

Electric scooters, on the other hand, have turned into a viable option for most buyers

BINDISHA SARANG

he future of automobiles is electric. With several electric vehicles (EV), both cars and scooters, being launched over the next 6-12 months, Indian consumers will soon be spoilt for choice. Tata Motors opened the booking for its Tata Tigor EV recently ahead of its launch on August 31. And Ola Electric launched two e-scooter offerings last week — Ola S1 and S1 Pro.

Easier to maintain

EVs are easier to maintain than their petrol and diesel counterparts since they have fewer moving parts.

With fuel costs skyrocketing, the total ownership cost can work out to be lower for them than for traditional vehicles. Their purchase cost may be 10-30 per cent higher, but once you factor in the running cost, subsidies, etc, they work out to be cheaper over the tenure of ownership. This holds especially true for two-wheelers.

The biggest benefit, of course, is that they are non-polluting. Puneet Gupta, associate director, I.H.S. Markit, a sales forecasting and market research firm, says, "There is no emission, so they are good for the environment.

Fewer options available

Unlike traditional vehicles, the buyer has a limited number of options currently in the electric space. And while government subsidies are available. they come with conditions



A CAR FOR EVERY POCKET

A CAN I ON LULI	
Model	Price (~lakh)
Audi e-tron	99.9-117
Jaguar I-Pace	105-112
Mercedes-Benz EQC	106
Nissan Leaf EV	30
MG ZS EV	20.9-24.6
Hyundai Kona Electric	23.8
Tata Nexon EV	13.9
Tata Tigor EV	10.6
Strom Motors R3	4.5
COMING SOON	

COMING SOON	
Tesla Model 3	70-90
Mahindra eKUV100	8-9
Mahindra e20 NXT	6-8
Tata Tiago EV	5-7

SCOOTER BUYERS HAVE MORE CHOICES NOW

SCOULER DOTERS HAVE PIONE CHOICES HOW											
Particulars	HeroElectric	Ola S1 Pro	TVS iQube	Ola S1	Ather 450 Plus	Bajaj Chetak					
Price-ex showroom (₹)*	71,000	85,000	95,000	1,10,000	1,13,000	1,43,000					
Price-on road (₹)*	75,000	90,000	1,01,000	1,15,000	1,18,000	1,50,000					
Range (km)	108	121	75	181	70	90					
Battery (kWh)	1.9	3	2.3	3.9	2.9	3					
Charging time (hours)	5	5	7	6.5	5 hour 45mt	5					
Top Speed (kmph)	45	90	78	115	80	70					
*Prices in Delhi, post subsidy Source: Company data, Jefferies											

attached, so they can't be ident-mobility, Frost & Sullivan affordable segments, over the availed on every EV.

Consumer perception of EVs is still weak. Kavan Mukhtyar, partner, India automotive leader, PwC India says, "There are still questions regarding repairs, resale value, and technical issues."

The biggest concern pertains to range. Mukhtyar says, "Users worry that the battery may run out before they have reached their destination." The availability of charging infrastructure, especially beyond the metros, is an issue. However, range anxiety may not remain such a problem in the near future

Cars: Cost barrier still high

Electric cars are still a few miles away from mass adoption. Kaushik Madhavan, vice pres-

says, "Most options are upmarket and expensive."

The price of electric cars ranges from around ₹4.5 lakh to ₹1.17 crore. According to Cardekho.com, Strom Motors R3 is the cheapest EV while the Mercedes-Benz EQC is the most expensive one (see table).

According to Mukhtyar, "Electric four-wheelers cost more than their petrol and diesel counterparts. Only heavy users should buy one. If you are going to drive for only 10-20 kilometres (kms) a day, then the cost difference is too high and buying one will not make economic sense. If at all you buy, do so for environmental or emo-

More models are expected, especially in the mid- and

tional reasons.

Source: Company data, Jefferies

next 12-24 months. Potential buyers may reconsider then. The running cost of an electric car, too, is much lower: It is around ₹4.2 per km for a diesel

vehicle, ₹5.7 for a petrol one, and

Electric scooter: Let the ride begin

only around ₹0.8 for an EV.

In case of an electric scooter, we are well past the inflection point. Madhavan says, "This is the right time to buy an electric scooter." He adds that players are offering flexible ownership options, like buy-back guarantee, subscription programmes, short-term rentals, etc.

The key manufacturers of electric two-wheelers currently are Ather Energy, Hero Electric, Bajaj, Ola Electric, TVS Motor

Company, and Simple Energy, etc. Expect a slew of launches

over the next 6-12 months. Experts say the per kilometre running cost for an electric scooter is around ₹0.25 per km. In comparison, it is ₹2.5 per km (40 kmpl, ₹100 per litre) for a petrol scooter. If you ride 40,000 kms in four years (10,000 km per year), your total saving on fuel would be ₹90.000.

Subsidy benefit

The central government provides subsidies to EVs under the Adoption Faster Manufacturing of Hybrid and Electric vehicle (FAME/FAME II) scheme. State governments provide additional benefits which can go up to ₹1.5 lakh. Sameer Jain, managing partner, PSL Advocates and Solicitors says. "Even the Goods and Services Tax (GST) rate for EVs is 5 per cent compared to 28 per cent for conventional fuel vehicles."

According to the recent amendment made to the second phase, the demand incentive has been increased from ₹10,000 per KWh battery capacity to ₹15,000 per KWh for electric twowheelers. The incentive has, however, been capped at 40 per cent of the total cost for them.

Four-wheelers also get an incentive of ₹10,000 per KWh battery capacity, but it extends to only a limited number of models.

Tax advantage

If you purchase an electric vehicle on loan, you can avail of a deduction under Section 80EEB of up to ₹1,50,000 on interest paid. This deduction has been allowed from the assessment year 2020-21 to individuals only. Kapil Rana, founder & chairman, HostBooks Limited says, "An individual may use the electric vehicle either for personal or business use. If he uses it for business purposes, then he can claim a deduction on interest paid up to ₹1,50,000. Interest payment above ₹1,50,000 can be claimed as a business expense." To claim it as a business expense, the vehicle should be registered in the name of the owner or the business enterprise. The loan must be sanctioned between April 1, 2019, and March 31, 2023.

OLYMPIC OIL INDUSTRIES LIMITED

CIN: L15141MH1980PLC022912 Regd. O .: 709, C Wing, One BKC, Near Indian Oil Petrol Pump, G Block, BKC, Bandra (East), Mumbai - 400051 Tel.: 9122 2654 0901 E-Mail ID: olympicoilltd@gmail.com Website: www.olympicoil.co.in Fax: 91 22 26520906

NOTICE TO MEMBERS REGARDING 41ST ANNUAL GENERAL MEETING THROUGH VIDEO CONFERENCING / OTHER AUDIO **VISUAL MEANS**

Members may please note that the 41st Annual General Meeting ("AGM") of Olympic Oil Industries Limited ("the Company") will be held through Video Conferencing ('VC') facility / other audio visual means ('OAVM') on Saturday, September 25, 2021 without the physical presence of the Members at a common venue in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules framed thereunder and Securities and Exchange of India (Listing Obligations and Disclosure Regulations, 2015 read with General Circulars dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and Circular dated May 12, 2020 and January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circular') to transact the businesses that is set forth in the Notice of the AGM.

In compliance with MCA and SEBI Circulars, the Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2020-21 will he sent only by e-mail to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Depository Participant(s). The Notice of the AGM and the Annual Report for Financial Year 2020-21 will be made available on the Company's website at http:// olympicoil.co.in/ and can also be accessed on the websites of the Stock Exchange i.e. at www.bseindia.com.

Members can attend and participate in the AGM through the VC facility / OAVM ONLY, the details of which are provided by the Company in the Notice of the AGM. Accordingly, please note that no provision has been made to attend and participate in the 41st AGM of the Company in person to ensure compliance with the directives issued by the government authorities with respect to Covid-19. Members attending the Meeting through VC facility / OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

As per the MCA and the SEBI Circulars, no physical copies of the Notice of AGM and the Annual Report will be sent to any Member Members who have not yet registered their e-mail addresses with the Company/Depository Participant are requested to follow the process mentioned below, for registering their e-mail addresses to receive Notice of the AGM, Annual Report and/or login details for joining the 41st AGM through VC facility / OAVM, including e-voting

Physical | Send a request to the Registrar and Transfer Agents Holding | of the Company Link Intime Private Limited at rnt. helpdesk@linkintime.co.in mentioning the name and address of the Member, along with scanned copy of the share certificate (front and back), selfattested copy of the PAN card and self-attested copy of any document (eg.: Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Member

Place: Mumbai Date: August 21, 2021

Please register / update your email addresses with your Depository Participant (DP) as per the process advised by the DP

The Company is providing remote e-voting facility to the members to cast voting rights using an electronic voting system from a place other than venue of the Meeting ("remote e-voting"). The members will also be given an opportunity to cast votes electronically during the AGM ("evoting"). The manner of e-voting including remote e-voting is provided in the Notice of the AGM. For Olympic Oil Industries Limited

Nipun Verma Whole- me Director